सन २०१५-२०१६ या वित्तिय वर्षाकरिता व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोकऱ्यांवरील कराचे मंजूर अनुदानाकरीता **" दुसरे वितरण".**

३६०४- स्थानिक संस्था व पंचायत राज संस्था यांना नुकसान भरपाईच्या व अभिहस्तांकित रकमा देणे. (दत्तमत्त) मागणी क्रमांक एल-५ महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका आणि नोक-या यावरील कर अधिनियम १९७५ अन्वये जिल्हा परिषदांना नुकसान भरपाईचे अनुदान म्हणून व्यवसाय कराच्या रकमा देणे. (३६०४ ०४२३)

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांकः बीजीटी -२०१५/प्र.क्र.४२/ वित्त-३

बांधकाम भवन,मर्झबान रोड,
फोर्ट-१,मुंबई-४००००१.
तारीख: १९ जानेवारी,२०१६

<u>वाचा :-</u>

1) **शासन परिपत्रक क्रमांकः अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थसंकल्प-३,दिनांक १७ एप्रिल,२०१५.**
2) **शासन निर्णय क्रमांकः बीजीटी -२०१५/प्र.क्र.४२/वित्त-३, दिनांक -१४/५/२०१५.**
3) **शासन निर्णय क्रमांकः अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थसंकल्प-३,दिनांक १२ जानेवारी,२०१६.**

शासन निर्णय:-

महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, अजिविका आणि नोकऱ्या यावरील कर अधिनियम १९७५ (व्यवसाय कर कायदा) दिनांक १ एप्रिल, १९७५ पासून अंमलात आलेला आहे. हा कायदा अंमलात येण्यापूर्वी राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या कार्यक्षेत्रांमध्ये व्यवसाय कराची आकारणी आणि वसूली करीत होत्या. परंतु व्यवसाय कर अधिनियम १९७५ अन्वये सदर स्थानिक स्वराज्य संस्थांचे व्यवसाय कर आकारणी आणि वसूलीचे अधिकार काढून घेण्यात आले व त्याऐवजी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान रुपाने नुकसान भरपाई देण्याचे ठरले. तद्नुसार जिल्हा परिषदांना व्यवसाय कर अधिनियमाच्या कलम २९ अन्वये १९७५-७६ पूर्वी आर्थिक वर्षात सदर जिल्हा परिषदांनी वसूल केलेल्या रकमांपैकी सर्वाधिक रकमे- एवढया नुकसान भरपाईचे अनुदान देण्याचे राज्य शासनाने ठरविले असून,त्याप्रमाणे ३६०४ स्थानिक संस्था व पंचायत राज संस्था यांना नुकसान भरपाईच्या व अभिहस्तांकित रकमा देणे, १०८ व्यवसाय, व्यापार, अजिविका व नोक-यांवरील करांसंबधित अभिहस्तांकीत रकमा देणे.पंचायत राज संस्थांना अभिहस्तांकीत रकमा देणे या अर्थसंकल्पिय

शिर्षाखाली २०१५-२०१६ या चालू वित्तीय वर्षी रु. २७,४२,०००/- (रुपये सत्तावीस लाख बेचाळीस हजार फक्त) इतकी तरतूद मंजूर केली आहे.

२. वित्त विभागाच्या परिपत्रक क्र. अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थसंकल्प-३, दिनांक १७ एप्रिल,२०१५ अन्वये आवश्यक असणारा योजनेतर अर्थसंकल्पीत निधी ७०% च्या मर्यादेत वितरण करण्यास मान्यता दिली आहे.त्यानुसार सदर तरतुदी पैकी एप्रिल २०१५ ते नोव्हेंबर २०१५ या आठ महिन्याच्या कालावधीकरीता रुपये १९,१९,४००/- (रुपये एकोणवीस लाख एकोणवीस हजार चारशे फक्त) एवढी रक्कम या शासन निर्णयाद्वारे संबंधित जिल्हा परिषदांना वितरीत करण्यात आली आहे.

३. आता वित्त विभाग परिपत्रक क्र. अर्थसं-२०१५/प्र.क्र.८५/अर्थसंकल्प-३,दि.१२ जानेवारी,२०१६ अन्वये अर्थसंकल्पीत निधी खर्च करण्याची मर्यादा ८५% एवढी विहीत करण्यांत आली आहे. त्यास अनुसरून उर्वरीत कालावधीसाठी व्यवसाय, व्यापार आजिविका व नोकऱ्या (३६०४ ०४२३) या वरील अनुदानासाठी रु. ४,११,३००/- (रुपये चार लक्ष अकरा हजार तीनशे फक्त) एवढे अनुदान संबंधित जिल्हा परिषदांना वितरीत करण्यांत येत आहे. अशाप्रकारे आतापर्यंत व्यवसाय, व्यापार आजिविका व नोकऱ्या (३६०४ ०४२३) रु. २३,३०,७००/- (रुपये तेवीस लक्ष तीस हजार सातशे फक्त) वितरीत करण्यांत येत आहे.

४. सदरची रक्कम सोबत जोडलेल्या विवरणपत्र "अ" मधील रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे जिल्हा परिषदांना मंजूर करण्यात येत आहे. यावरील खर्च मागणी क्र. एल ५ लेखाशिर्ष ३६०४- स्थानिक संस्था व पंचायत राज संस्था यांना नुकसान भरपाईच्या व अभिहस्तांकीत रकमा देणे. दत्तमत १०७ व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोक-या यावरील करासंबंधात अभिहस्तांकीत रकमा देणे याखाली चालू वित्तीय वर्ष २०१५-२०१६ या खाली खर्ची घालावा.

५. या शासन निर्णयाव्दारे मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाची रोख रक्कम कोषागारातून द्यावयाची आहे. संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिका-यांनी तयार केलेली देयके जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांकडून प्रतिस्वाक्षरीत करण्यात येऊन कोषागारास सादर केलेल्या देयकावर अनुदानाची रोख रक्कम कोषागार अधिका-यांकडून देण्यात येईल. लेखा परिक्षणाचे काम हाती घेता यावे यासाठी महालेखापाल महाराष्ट्र (एक) मुंबई/नागपूर (दोन) यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील या शर्तीच्या अधीन राहून सदरचे अनुदान मंजूर करण्यात येत आहे.

६. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी कोषागारातून काढलेल्या रकमेबाबतची माहिती शासन परिपत्रक,ग्राम विकास विभाग क्र.आरसीएन १०८९/सीआर ३०२७/२८, दिनांक ५ सप्टेंबर १९९० ला जोडलेल्या विहित प्रपत्रात या कार्यासनाकडे ताबडतोब पाठवावी. या शासन निर्णयाची प्रत मिळाल्याची पोच द्यावी.

७. हा शासन निर्णय वित्त विभागाचे परिपत्रक क्र. अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थसंकल्प-३, दिनांक १२ जानेवारी,२०१६ नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१६०११९१५३७३८८५२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Pandurang Rawaji Khotare

Digitally signed by Pandurang Rawaji Khotare
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Section Officer, postalCode=400032, st=Maharashtra, serialNumber=241eb93ab449def8114b5fbff2ea51ab0f16e0092f0102aa9502d0457228dd65, cn=Pandurang Rawaji Khotare
Date: 2016.01.20 11:41:05 +05'30'

(पां.रा.खोटरे)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. सर्व विभागीय आयुक्त,
२. आयुक्त, मुंबई विभाग आणि प्रमुख समन्वय प्राधिकारी, नवी मुंबई.
३. महालेखापाल, महाराष्ट्र - १ (लेखा परिक्षा) मुंबई.(५ जादा प्रतीसह)
४. महालेखापाल, महाराष्ट्र - २ (लेखा परिक्षा) नागपूर..(५ जादा प्रतीसह)
५. महालेखापाल, महाराष्ट्र - १ (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई.(५ जादा प्रतीसह)
६. महालेखापाल, महाराष्ट्र - २ (लेखा व अनुज्ञेयता) नागपूर (५ जादा प्रतीसह)
७. निवासी लेखा अधिकारी, लेखा व अधिदान कार्यालय, मुंबई
८. मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार,जळगांव, पुणे सातारा,सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
९. उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगांव, पुणे, सातारा, सोलापूर, परभणी, हिंगोली,नांदेड, भंडारा, गोंदिया,चंद्रपूर, गडचिरोली.
१०. जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगांव, पुणे, सातारा, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
११. मुख्य लेखा व वित्त अधिकारी, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगांव, पुणे, सातारा, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
१२. मुख्य लेखा परिक्षक स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई, बेलापूर.
१३. उपमुख्य लेखा परिक्षक स्थानिक निधी लेखा, कोकण विभाग, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर विभाग.
१४. वित्त विभाग (इएक्सपी-१५, बीयुडी ७, कराधान-३).
१५. कार्यासन क्र.वित्त-१,वित्त-७,वित्त-८, ग्राम विकास व जलसंधारण विभाग,मंत्रालय,मुंबई
१६. निवड नस्ती कार्यासन क्र.वित्त-३, ग्राम विकास व जलसंधारण विभाग.

विवरणपत्र“अ”

महाराष्ट्र राज्य व्यवसाय व्यापार आजिविका आणि नोकऱ्या वरील कर अधिनियम १९७५ च्या कलम २९ अन्वये जिल्हा परिषदांना देय असलेले अनुदानाकरीता **“ दुसरे वितरण”** (ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्र. बीजीटी - २०१४/ प्र.क्र. ४२/वित्त-३,दिनांक १९ जानेवारी,२०१६ चे सहपत्र)

(रक्कम रुपयात)

अ.क्र.	जिल्हयाचे नांव	सन २०१५ या वितीय वर्षासाठी मंजूर तरतूद रकमा	शासन निर्णय दि. १४/५/२०१५ अन्वये मंजूर करण्यात आलेले एकूण अनुदान	शासन निर्णय अन्वये मंजूर करण्यात आलेले एकूण अनुदान	अक्षरी (रुपये)	या शासन निर्णया पर्यंत वितरीत केलेले एकूण अनुदान
१	२	३	४	५	६	७
१	ठाणे	८०७०००	५६४९००	१२१०५०	रुपये एक लाख एकवीस हजार पन्नास फक्त	६८५९५०
२	नाशिक	१८३५७०	१२८४९९	२७५३५	रुपये सत्तावीस हजार पाचशे पस्तीस फक्त	१५६०३४
३	धुळे	१५७०५०	१०९९३५	२३५५८	रुपये तेवीस हजार पाचशे अठ्ठावन्न फक्त	१३३४९३
४	नंदूरबार	१२९०००	९०३००	१९३५०	रुपये एकोणवीस हजार तीनशे पन्नास फक्त	१०९६५०
५	जळगांव	३८४८५२	२६९३९६	५७७२८	रुपये सत्तावन्न हजार सातशे अठ्ठावीस फक्त	३२७१२४
६	पुणे	२४७७०१	१७३३९१	३७१५५	रुपये सदतीस हजार एकशे पंचावन्न फक्त	२१०५४६
७	सातारा	३२०२२०	२२४१५४	४८०३३	रुपये अठ्ठेचाळीस हजार तेहतीस फक्त	२७२१८७
८	सोलापूर	२१५००९	१५०५०६	३२२५१	रुपये बत्तीस हजार दोनशे एकावन्न फक्त	१८२७५७
९	परभणी	२२३३०	१५६३१	३३५०	रुपये तीन हजार तीनशे पन्नास फक्त	१८९८१
१०	हिंगोली	३८००	२६६०	५७०	रुपये पाचशे सत्तर फक्त	३२३०

११	नांदेड	६३९१५	४४७४०	९५८७	रुपये नऊ हजार पाचशे सत्याऐंशी फक्त	५४३२७
१२	भंडारा	५५३८३	३८७६८	८३०७	रुपये आठ हजार तीनशे सात फक्त	४७०७५
१३	गोंदिया	५९९९८	४१९९९	९०००	रुपये नऊ हजार फक्त	५०९९९
१४	चंद्रपूर	७७११८	५३९८३	११५६८	रुपये अकरा हजार पाचशे अडुसष्ट फक्त	६५५५१
१५	गडचिरोली	१५०५४	१०५३८	२२५८	रुपये दोन हजार दोनशे अठ्ठावन्न फक्त	१२७९६
	एकूण	**२७४२०००**	**१९१९४००**	**४११३००**	**रुपये चार लक्ष अकरा हजार तीनशे फक्त**	**२३३०७००**

Pandurang Rawaji Khotare

Digitally signed by Pandurang Rawaji Khotare
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Section Officer, postalCode=400032, st=Maharashtra, serialNumber=241eb93ab449def8114b5fbff2ea51ab0f16e0092f0102aa9502d0457228dd65, cn=Pandurang Rawaji Khotare
Date: 2016.01.20 11:41:42 +05'30'

(पां.रा.खोटरे)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.